

राष्ट्रीय कृषि विकास योजना-रफ्तार
योजनेंतर्गत सन २०१७-१८ करिता वितरीत
निधीपैकी ₹६१.३४ कोटी निधीचे पुर्नवितरण
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन निर्णय क्रमांक: राकृवि ०३१७/प्र.क्र. २३/१४-अ
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय विस्तार, मुंबई - ४०० ०४२
दिनांक : २८ जूलै, २०२१

संदर्भ :

१. कृषि, सहकार व शेतकरी कल्याण विभाग, केंद्रिय कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र. ७-१/२०१७- आरकेव्हीवाय, दि. १५/०५/२०१७
२. कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. राकृवि ०३१७/प्र.क्र. २३/राकृवियो कक्ष, दि.०३/०७/२०१७
३. कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. राकृवि ०३१७/प्र.क्र. २३/राकृवियो कक्ष, दि.२३/०२/२०१८
४. कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. राकृवि ०३१७/प्र.क्र. २३/राकृवियो कक्ष, दि.२८/०३/२०१८
५. कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. राकृवि ०८१७/प्र.क्र.९४/राकृवियो कक्ष, दि. ०३/१०/२०१७.
६. कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. राकृवि ०८१७/प्र.क्र.९४/राकृवियो कक्ष, दि. २२/०३/२०१८
७. कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. राकृवि ०८१७/प्र.क्र.९४/राकृवियो कक्ष, दि. १९/०७/२०१८
८. कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. राकृवि ०८१७/प्र.क्र.९५/राकृवियो कक्ष, दि. ०३/१०/२०१७
९. कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. राकृवि ०८१७/प्र.क्र.९५/राकृवियो कक्ष, दि. ०१/०३/२०१८
१०. कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. राकृवि ०८१७/प्र.क्र.९५/राकृवियो कक्ष, दि. ३१/०३/२०१८
११. कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. राकृवि ०८१७/प्र.क्र.९५/राकृवियो कक्ष, दि. १८/०७/२०१८
१२. कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. राकृवि १०१८/प्र.क्र.२८८/१४-अ, दि. ३०/१०/२०१८
१३. कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. राकृवि ०११८/प्र.क्र.३२/१४-अ, दि. १३/११/२०१८
१४. कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. राकृवि ०११८/प्र.क्र.३२/१४-अ, दि. ३०/११/२०१८
१५. कृषि व पदुम विभागाचे शासन पत्र क्र. राकृवि ०११८/प्र.क्र.३२/१४-अ, दि. १५/०२/२०१९
१६. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/नियोजन/राकृवियो/सर्वसाधारण/२४८, दि. १६/०२/२०१९
१७. कृषि आयुक्तालयाचे पत्र क्र. कृआ/राकृवियो/सर्वसाधारण/९१४१, दि. ०४/०३/२०२०
१८. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/राकृवियो/नि.वि./सर्वसाधारण/२६८०७, दि. २३/१०/२०२०
१९. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/राकृवियो/नि.वि./सर्वसाधारण/१०५६९, दि. १७/०३/२०२१
२०. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/नि/राकृवियो/अ.जाती/टी-१/११८६३, दि. ३०/०३/२०२०
२१. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/राकृवियो/नि.वि./अ.जाती/२६४११, दि. २०/१०/२०२०
२२. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/नियोजन/राकृवियो/अ.जाती/२४६, दि. १६/०२/२०१९
२३. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/राकृवियो/नि.वि./अ.जाती/५८४८, दि. १२/०२/२०२१

२४. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/नि/राकृवियो/अ.जमाती/टी-१/११८६२, दि. ३०/०३/२०२०
२५. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/राकृवियो/नि.वि./अ.जमाती/२६४१५, दि. २०/१०/२०२०
२६. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/नियोजन/राकृवियो/अ.जमाती/२४९, दि. १६/०२/२०१९
२७. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/राकृवियो/निधी वितरण./अ.जमाती/४५६, दि. १४/११/२०१८
२८. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/राकृवियो/नि.वि./अ.जमाती/५८५१, दि. १२/०२/२०२१

शासन निर्णय :

सन २०१७-१८ मध्ये राज्यास राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या ६०:४० अर्थसहाय्याच्या प्रमाणात प्राप्त ₹६६४.३६ कोटी निधी राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत मंजूर विविध प्रकल्पांना वितरीत करण्यात आला होता.

सदर निधीपैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ₹५३९.१६ कोटी निधी वितरीत करण्यात आला होता तथापि, विहित कालावधीत खर्च होण्याच्या शक्यतेनुसार अंमलबजावणी यंत्रणांनी त्यापैकी ₹२४.१७ कोटी निधी समर्पित केला व सदर निधीपैकी अवितरीत असलेला ₹७७.१३ कोटी असा एकूण ₹१०१.३० कोटी निधी आयुक्त (कृषि) यांच्याकडे फेर वितरणासाठी उपलब्ध झाला होता. त्यापैकी ₹८५.०४ कोटी निधीच्या पुनर्वितरणास शासनाने संदर्भ क्र. १२ ते १४ अन्वये मान्यता दिलेली असून उर्वरित ₹१६.२२ कोटी निधीच्या पुनर्वितरणास मान्यता देणे बाकी होते.

त्याचप्रमाणे अनुसूचीत जाती प्रवर्गासाठी वितरीत ₹६३.७६ कोटी निधीपैकी विहित कालावधीत खर्च होण्याच्या शक्यतेनुसार अंमलबजावणी यंत्रणांनी ₹२५ कोटी समर्पित केला व सदर निधीपैकी अवितरीत असलेला ₹५.६७ कोटी असा एकूण ₹३०.६७ कोटी निधी आयुक्त (कृषि) यांच्याकडे फेर वितरणासाठी उपलब्ध झाला होता.

तसेच, अनुसूचीत जमाती प्रवर्गासाठी वितरीत ₹६१.४४ कोटी निधीपैकी विहित कालावधीत खर्च होण्याच्या शक्यतेनुसार अंमलबजावणी यंत्रणांनी ₹१४.२७ कोटी समर्पित केला व सदर निधीपैकी अवितरीत असलेला ₹०.१८ कोटी असा एकूण ₹१४.४५ कोटी निधी आयुक्त (कृषि) यांच्याकडे फेर वितरणासाठी उपलब्ध झाला होता.

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गतच्या निधी पुनर्वितरणाबाबत दि. १५/०२/२०२१ रोजीच्या पत्रान्वये (संदर्भ क्र. ५) दिलेल्या सुचनेनुसार आयुक्त (कृषि) यांनी सर्वसाधारण प्रवर्गाचा उर्वरित ₹१६.२२ कोटी, अनुसूचीत जाती प्रवर्गाचा ₹३०.६७ व अनुसूचीत जमाती प्रवर्गाचा ₹१४.४५ कोटी निधी असा एकूण ₹६१.३४ कोटी निधीचे राकृवियो अंतर्गत अन्य मंजूर प्रकल्पांना संदर्भ क्र. १६ ते २८ वरील आदेशान्वये पुनर्वितरण केले आहे. सदर पुनर्वितरणास या शासन निर्णयान्वये कार्योत्तर मान्यता देण्यात येत आहे. पुनर्वितरीत निधीचा प्रवर्गनिहाय / प्रकल्पनिहाय तपशिल अनुक्रमे परिशिष्ट-“अ” , परिशिष्ट -“ब” व परिशिष्ट - “क” मध्ये नमूद केलेला आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०७२८१५२६३१०७०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(श्रीकांत चं. आंडगे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:

१. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
२. अपर मुख्य सचिव (वित्त), मंत्रालय, मुंबई
३. अपर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. प्रधान सचिव (पदुम व पणन), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. सचिव (वस्त्रोद्योग), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. सचिव (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. सचिव (जलसंधारण), मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
९. व्यवस्थापकीय संचालक (MSHMPB), कृषि आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे
१०. आयुक्त (पशुसंवर्धन), औंध, पुणे
११. आयुक्त (दुग्धव्यवसाय), वरळी, मुंबई
१२. आयुक्त (मत्स्यव्यवसाय), मरीन ड्राईव्ह, मुंबई
१३. महासंचालक, महाराष्ट्र राज्य कृषि शिक्षण व संशोधन परिषद, भांबुर्डा, भोसले नगर, पुणे.
१४. संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषि आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे.
१५. संचालक (प्रक्रिया व नियोजन), कृषि आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे.
१६. संचालक (रेशीम), विभागीय आयुक्तालय परिसर, सिव्हील लाईन्स, नागपूर
१७. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, गुलटेकडी, मार्केट यार्ड, पुणे
१८. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, गुलटेकडी, मार्केट यार्ड, पुणे
१९. महालेखाकार (स्थानिक निकाय लेखा परिक्षा व लेखा), मुंबई.
२०. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर
२१. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, महाराष्ट्र राज्य
२२. सहायक संचालकी (लेखा-१), कृषि आयुक्तालय, पुणे
२३. वित्त विभाग (कार्या. व्यय-१ / अर्थसंकल्प), मंत्रालय, मुंबई
२४. मा. मंत्री (कृषि व फलोत्पादन) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
२५. निवड नस्ती.

परिशिष्ट - अ

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

शासन निर्णय क्र. राकृवि ०३१७/प्र.क्र. २३/राकृवियो कक्ष, दि. २८/०७/२०२१ चे सहपत्र

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी वितरीत ₹ १६.२२ कोटी निधीचे प्रकल्प निहाय पुनर्वितरण

वर्ष - २०१७-१८

(रक्कम रु. कोटीत)

अ.क्र.	प्रकल्पाचे नाव	प्रकल्प मंजूरीचे वर्ष	प्रकल्प किंमत सन २०१७-१८	सन २०१७-१८ करिता वितरीत निधी	समर्पित/ पुनर्वितरीत निधी	या शासन निर्णयान्वये पुनर्वितरीत करण्यात येत असलेला निधी
१	२	३	४	५	६	७
१	रुसाचे एक डोळा पध्दतीने बेणे उत्पादीत करण्याकरिता रोपवाटीका स्थापन करणे	२०१७-१८	१५.१५	४.२८	१.१६	१.१६
२	नागपूर व वर्धा येथे मृद परिक्षण प्रयोगशाळेचे बळकटीकरण व क्षमता वाढ करणे	२०१७-१८	०.२५	०.२५	०.१०	०.००
३	गुण नियंत्रण प्रयोगशाळा व उर्वरीत अंश तपासणी प्रयोगशाळांचे बळकटीकरण, क्षमतावाढ व ISTA सभासदत्व घेणे आणि NABI प्रमाणीकरण करणे.	२०१७-१८	४.३५	२.३५	०.०५	०.००
४	बीज गुणन केंद्राच्या प्रक्षेत्रावर विविध कृषि हवामान क्षेत्रानुकूल वैरणीच्या पिकांचे बियाणे / ठोंबांचे उत्पदान तथा पिक प्रात्याक्षिक व विकास	२०१७-१८	६.२२	३.००	०.४५	०.००
५	फळबाग किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प	२०१५-१६	३.४२	१.५०	०.०५	०.०८
६	शासकीय रोप वाटिकांचे बळकटीकरण	२०१७-१८	५.३६	५.३६	०.२०	०.००
७	फळे व भाजीपाला निर्यातीसाठी हॉर्टनेट प्रणालीचे बळकटीकरण प्रकल्प	२०१७-१८	२.००	०.८०	०.०७	०.००
८	गुळ (श्रीकांत अॅग्रो इंडस्ट्री)	२०१५-१६	३.८२	०.००	०.३०	०.३६
९	निर्यात व प्रक्रिया विषयक पायाभूत सुविधांसह मल्टीचेंबर मल्टीकमोडीटी कोल्ड स्टोरेज प्रकल्प वाशी नवी मुंबई येथे उभारणे (NAFED)	२०१७-१८	१०.९२	७.००	०.००	१.२१
१०	हळद यांत्रिकीकरण व काढणी पश्चात व्यवस्थापन	२०१७-१८	१०.०१	२.९४	१.१८	०.००
११	फलोत्पादनाच्या यांत्रिकीकरणाकरिता अर्थसहाय्य	२०१६-१७	११.०९	११.८९	०.८०	०.००
१२	संरक्षित शेती प्रकल्प	२०१७-१८	५०.००	४०.००	०.३०	०.००
१३	संरक्षित शेती प्रकल्प	२०१८-१९	१५०.००	०.००	०.००	२.१३

अ.क्र.	प्रकल्पाचे नाव	प्रकल्प मंजूरीचे वर्ष	प्रकल्प किंमत सन २०१७-१८	सन २०१७-१८ करिता वितरित निधी	समर्पित / पुनर्वितरित निधी	या शासन निर्णयान्वये पुनर्वितरित करण्यात येत असलेला निधी
१	२	३	४	५	६	७
१४	महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील प्रक्षेत्रावर पूर्ण क्षमतेने शाश्वत बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी उपसा सिंचन योजना राबविण्याचा प्रकल्प	२०१७-१८	१५.२२	०.५०	०.००	०.५०
१५	विदर्भ मराठवाडयातील १० ठिकाणी गोदामांची निर्मिती तेथे वखार पावती सुविधा व ऑनलाईन ट्रेडिंग सुविधा उपलब्ध करून देणे.	२०१७-१८	१०.१८	१०.१८	०.०८	०.००
१६	द्रोणागिरी (जेएनपीटी) येथे नाशवंत कृषि मालाच्या आयात निर्यातीसाठी सुविधा केंद्र उभारणे	२०१७-१८	५.००	२.३८	०.८०	०.००
१७	पशु रोगांच्या निदानासाठी टर्न की बेसीस वर जैव सुरक्षा स्तर-३ प्रयोगशाळा उभारणे , रोग अन्वेषण प्रयोगशाळा औंध, पुणे	२०१६-१७	७०.००	५.००	४.४०	१.४२
१८	आयव्हीबीपी, पुणे येथे एनारोबिक बॅक्टेरिया लस (बीक्यू, ईटी) च्या उत्पादनासाठी समर्पित किण्वन सुविधा स्थापना प्रकल्प	२०१७-१८	१०.००	०.००	०.००	४.४०
१९	व्हायरल लस उत्पादक प्रयोगशाळा बळकटीकरण प्रकल्प IVBP औंध	२०१८-१९	११.२५	०.००	०.००	४.१४
२०	गोकुळ, शिरगाव येथे दूध प्रक्रिया युनिटचे आधुनिकीकरण व ईटीपी	२०१४-१५	०.०२	०.००	०.००	०.०२
२१	गडहिंग्लज येथे दूध प्रक्रिया प्रकल्पाची स्थापना, श्री. वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ	२०१५-१६	०.०९	०.००	०.००	०.०९
२२	क्रांती दुध प्रक्रिया सहकारी संस्था, कुंडल ता. पळूस जि. सांगली येथील दुग्ध शाळेचे आधुनिकीकरण व क्षमता विस्तार प्रकल्पाकरिता अर्थसहाय्य	२०१६-१७	०.०५	०.००	०.००	०.०५
२३	जळगांव सहकारी दुध उत्पादक संघाच्या दुग्धशाळेचे आधुनिकीकरण व क्षमता विस्तार प्रकल्प	२०१६-१७	२.४०	०.००	०.०३	०.००
२४	जळगाव सहकारी दुध उत्पादक संघाच्या दुग्ध प्रक्रिया आणि दूध उप उत्पादने युनीटचे आधुनिकीकरण व क्षमता विस्तार प्रकल्प	२०१६-१७	२.१८	०.००	०.००	०.०२

अ.क्र.	प्रकल्पाचे नाव	प्रकल्प मंजूरीचे वर्ष	प्रकल्प किंमत सन २०१७-१८	सन २०१७-१८ करिता वितरीत निधी	समर्पित / पुनर्वितरीत निधी	या शासन निर्णयान्वये पुनर्वितरीत करण्यात येत असलेला निधी
१	२	३	४	५	६	७
२५	लोकमंगल मल्टी स्टेट सहकारी संस्था बीबी दोरफळ, उ. सोलापूर यांच्या दूध प्रक्रिया प्रकल्पाची १ LLPD पर्यंत क्षमतावाढ व आधुनिकीकरण व दुध भुकटी प्रकल्पाची उभारणी	२०१७-१८	१२.४०	५.००	५.००	०.००
२६	मत्स्य खाद्य कारखाना उभारणी प्रकल्प	२०१७-१८	४.६९	१.७७	०.०४	०.००
२७	नवीन मत्स्यबीज केंद्र व पोर्टेबल हॅचरीची स्थापना करण्यास अर्थसहाय्य	२०१७-१८	२.५२	०.७०	०.०८	०.००
२८	भुजल मत्स्यसंवर्धकाना व मत्स्यबोटुकली संवर्धनाकरिता सहाय्य	२०१७-१८	१.२६	०.३५	०.१४	०.००
२९	ट्रोल जाळी व डोल जाळी ४० मि.मी. चौरस असलेल्या cod end जाळीमध्ये बदल करून देण्याकरिता अनुदान	२०१७-१८	१.७९	१.००	०.९१	०.००
३०	शिंपल्या संवर्धनासाठी मत्स्यसंवर्धकांना सहाय्य	२०१७-१८	२.५७	०.१०	०.०९	०.००
३१	सहायक संचालक (लेखा-१), कृषि आयुक्तालय, पुणे				०.००	०.६३
	Total		४२४.२१	१०६.३५	१६.२२	१६.२२

परिशिष्ट - ब

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

शासन निर्णय क्र. राकृवि ०३१७/प्र.क्र. २३/राकृवियो कक्ष, दि २८/०७/२०२१ चे सहपत्र

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी वितरीत ₹ ३०.६७ कोटी निधीचे प्रकल्प निहाय पुनर्वितरण

वर्ष - २०१७-१८

(रक्कम रु. कोटीत)

अ. क्र.	प्रकल्पाचे नाव	प्रकल्प मंजूरीचे वर्ष	प्रकल्प किंमत सन २०१७-१८	सन २०१७-१८ करिता वितरीत निधी	समर्पित / पुनर्वितरीत निधी	या शासन निर्णयान्वये पुनर्वितरीत करण्यात येत असलेला निधी
१	२	३	४	५	६	७
१	ऊसाचे एक डोळा पध्दतीने बेणे उत्पादीत करण्याकरिता रोपवाटीका स्थापन करणे	२०१७-१८	१५.१५	०.७२	०.६२	०.००
२	रु.१.५० लक्ष वार्षिक उत्पन्न असलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहीर बांधण्यासाठी अर्थसहाय्याचा प्रकल्प	२०१९-२०	१४५.००	०.००	०.००	२१.२०
३	उन्नत शेती - समृद्ध शेतकरी मोहीमे अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प	२०१७-१८	१००.००	१०.२८	०.००	०.००
४	उन्नत शेती - समृद्ध शेतकरी मोहीमे अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प	२०१७-१८	१५२.७६	२०.४८	१६.२६	०.००
५	निर्यात व प्रक्रिया विषयक पायाभूत सुविधांसह मल्टीचेंबर मल्टीकमोडीटी कोल्ड स्टोरेज प्रकल्प वाशी नवी मुंबई येथे उभारणे (NAFED)	२०१७-१८	१०.९२	०.००	०.००	१.४९
६	शेततळ्यांच्या अस्तरीकरणाकरिता अर्थसहाय्य	२०१६-१७	२५.००	२.५७	२.०४	०.००
७	फलोत्पादनाच्या यांत्रिकीकरणाकरिता अर्थसहाय्य	२०१६-१७	११.०९	१.२२	०.००	०.००
८	संरक्षित शेती प्रकल्प	२०१७-१८	५०.००	५.१४	२.९४	०.००
९	कांदाचाळ उभारणी प्रकल्प	२०१७-१८	५०.००	५.१४	१.६२	०.००
१०	राज्यातील १० ठिकाणी गोदामांची निर्मिती करून तेथे वखार पावती सुविधा व ऑनलाईन ट्रेडिंग सुविधा उपलब्ध करून देणे	२०१७-१८	१२.३२	१.३०	०.६६	०.००

अ. क्र.	प्रकल्पाचे नाव	प्रकल्प मंजूरीचे वर्ष	प्रकल्प किंमत सन २०१७-१८	सन २०१७-१८ करिता वितरित निधी	समर्पित / पुनर्वितरित निधी	या शासन निर्णयान्वये पुनर्वितरित करण्यात येत असलेला निधी
१	२	३	४	५	६	७
११	वखार महामंडळाच्या राज्यातील गोदामांच्या फरझ्यांची दुरुस्ती दर्जा सुधारणे आणि गडचिरोली, भंडारा, गोंदीया व चंद्रपूर जिल्ह्यांच्या वखार महामंडळातील वखार केंद्रावर सिमेंट रस्त्यांची निर्मिती.	२०१७-१८	२३.९९	२.४७	०.००	०.००
१२	कृत्रिम रेतन सुविधा प्रकल्प	२०१५-१६	१५.५८	१.६०	०.००	०.००
१३	बहुवर्षीय वैरण पिकाची लागवड व उत्पादन आणि मुरघास तयार करणे	२०१६-१७	२.००	०.२१	०.००	०.००
१४	विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प (एन.डी.डी.बी.)	२०१७-१८	३४०.००	०.००	०.००	३.९१
१५	अतिरिक्त वैरण विकास कार्यक्रम	२०१८-१९	३५.००	४.९६	०.००	०.००
१६	व्हायरल लस उत्पादक प्रयोगशाळा बळकटीकरण प्रकल्प IVBP औंध	२०१८-१९	११.२५	०.००	०.००	१.६०
१७	लोकमंगल मल्टी स्टेट सहकारी संस्था बीबी दोरफळ, उ. सोलापूर यांच्या दूध प्रक्रिया प्रकल्पाची १ LLLPD पर्यंत क्षमतावाढ व आधुनिकीकरण व दुध भुकटी प्रकल्पाची उभारणी	२०१७-१८	१२.४०	१.२६	१.२६	०.००
१८	६ जेट्टी बांधून मच्छिमारांना पायाभूत व काढणी पश्चात व्यवस्थापन सुविधा पुरविणे	२०१६-१७	१०७.००	०.००	०.००	२.२०
१९	गुणवत्तापुर्व बिजोत्पादनाद्वारे महाराष्ट्रामध्ये टसर विकास प्रकल्प	२०१४-१५	१.०५	०.११	०.०६	०.००
२०	महाराष्ट्रात रेशीम उद्योग विकासासाठी तुती लागवड वाढविण्यासाठी प्रकल्प	२०१५-१६	६.०७	०.२०	०.०१	०.००
२१	महाराष्ट्र राज्यात रेशीम उत्पादनांच्या विकासासाठी संगोपन गृहांची स्थापना प्रकल्प	२०१६-१७	५.१८	०.१०	०.००	०.००
	सहा. संचालक (लेखा-१), कृषि आयुक्तालय, (प्रशासकीय खर्च)		०.००	०.००	०.००	०.२७
	सहा. संचालक (लेखा-१), कृषि आयुक्तालय, पुणे (अवितरित निधी)		०.००	५.२०	५.२०	०.००
	एकूण		११३१.७५	६२.९६	३०.६७	३०.६७

परिशिष्ट - क

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

शासन निर्णय क्र. राकृवि ०३१७/प्र.क्र. २३/राकृवियो कक्ष, दि. २८/०७/२०२१ चे सहपत्र

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी वितरीत ₹ १४.४५ कोटी निधीचे प्रकल्प निहाय पुर्णवितरण

वर्ष - २०१७-१८

(रक्कम रु. कोटीत)

अ.क्र. र.	प्रकल्पाचे नाव	प्रकल्प मंजूरीचे वर्ष	प्रकल्प किंमत सन २०१७- १८	सन २०१७-१८ करिता वितरीत निधी	समर्पित / पुनर्वितरीत निधी	या शासन निर्णयान्वये पुनर्वितरीत करण्यात येत असलेला निधी
१	रु.१.५० लक्ष वार्षिक उत्पन्न असलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहीर बांधण्यासाठी अर्थसहाय्याचा प्रकल्प	२०१९-२०	१४५.००	०.००	०.००	१०.७५
२	उन्नत शेती - समृद्ध शेतकरी मोहीमे अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प	२०१७-१८	१५२.७६	१९.२८	८.२५	०.००
३	निर्यात व प्रक्रिया विषयक पायाभूत सुविधांसह मल्टीचेंबर मल्टीकमोडीटी कोल्ड स्टोरेज प्रकल्प वाशी नवी मुंबई येथे उभारणे (NAFED)	२०१७-१८	१०.९२	०.००	०.००	१.३०
४	शेततळ्यांच्या अस्तरीकरणकरिता अर्थसहाय्य	२०१६-१७	२५.००	२.४०	१.७९	०.००
५	संरक्षित शेती प्रकल्प	२०१७-१८	५०.००	४.८२	१.२४	०.००
६	कांदाचाळ उभारणी प्रकल्प	२०१७-१८	५०.००	४.८२	०.३३	०.००
७	ऊस कापणी मध्ये यांत्रिकीकरण	२०१७-१८	१५.००	१.४५	१.४५	०.००
८	थेट पणन सुविधेकरिता वखार महामंडळाच्या गोदामांचे क्षतिग्रस्त अॅम्बेस्टर पत्र्यांच्या छताऐवजी गॅल्व्हानाईज पत्र्यांचे नवीन छत निर्माण करून गोदामांचा दर्जा उंचावणे	२०१७-१८	२२.२०	४.७७	०.३९	०.००
९	वखार महामंडळाच्या राज्यातील गोदामांच्या फरश्यांची दुरुस्ती दर्जा सुधारणे आणि गडचिरोली, भंडारा, गोंदीया व चंद्रपूर जिल्हयांच्या वखार महामंडळातील वखार केंद्रावर सिमेंट रस्त्यांची निर्मिती.	२०१७-१८	२३.९९	७.७३	१.०१	०.००
१०	अतिरिक्त वैरण विकास कार्यक्रम	२०१८-१९	३५.००	०.००	०.००	१.१३
११	६ जेटी बांधून मच्छिमारांना पायाभूत व काढणी पश्चात व्यवस्थापन सुविधा पुरविणे	२०१६-१७	१०७.००	०.००	०.००	१.२७
	एकूण		६३६.८७	४५.२७	१४.४५	१४.४५